

सर्वे नंबर	=	२४८/२
विभाग क्रमांक	=	१६.२२
बांधकामाचे दर प्रति चौ. मी.	=	२४,२००/-
प्लॉटचे दर प्रति चौ. मी.	=	७,३००/-
रो हाउसचे कार्पेट क्षेत्र	=	६७.२६ चौ. मी.
तळ जागेचे (प्लॉटचे) क्षेत्र	=	८१.१२ चौ. मी.
सरकारी मुल्यांकन रक्कम रूपये	=	२३,८३,०००/-
व्यवहार मुल्य रक्कम रूपये	=	३२,००,०००/-
स्टॅम्प ड्युटी रूपये	=	१,९२,०००/-
नोंदणी फी	=	३०,०००/-

!! श्री !!

### रो हाउस विक्रीचे करारनामा

सदरचे रो हाउस विक्रीबाबतचे करारनामा आज दिनांक माहे  
एप्रिल इसवी सन २०२४ रोज वार ते दिवशी नाशिक मुक्कामी..

(०३)

श्री. कामेश्वर वसंत जोपळे, }  
(PAN No. ALVPJ 7470 R) (Aadhar No. 6210 5407 6231) }  
(Mob. No. 9850400213) }  
(E-mail ID - kameshjopale10@gmail.com) }      लिहुन घेणार  
वय : ४१ वर्ष, व्यवसाय : नोकरी, }  
रा. फ्लॉट नं ३, शिव पुजा अपार्टमेंट, पुष्पक नगर, मखमलाबाद }  
लिंक रोड, म्हसरूळ, नाशिक-४२२००४. }  
यांसी..

सौ. भाग्निन किरणकुमार पटेल, }  
(PAN No - CHUPP 1329 L) (Aadhar- 5343 6411 3992) }  
(MOB. No - 9925791925) }  
(E-mail ID - mkpatel340@gmail.com) }      लिहुन देणार  
वय : ३८ वर्ष, व्यवसाय : व्यापार, }  
रा. प्लॉट नं. ०१, बंसीधर अपार्टमेंट, कला नगर, लेन नं. ०१, }  
म्हसरूळ, नाशिक- ४२२००४. }

कारणे रो हाऊस विक्रीचे करारनामा लिहुन देतो ऐसा जे की,

प्रस्तुतचे दस्तऐवजात लिहुन घेणार यांचा उल्लेख तुम्ही, तुम्हाला, तुमचे व लिहुन देणार यांचा उल्लेख आम्ही, आम्हाला, आमचे असा केलेला आहे. या दोन्ही संज्ञामध्ये त्या प्रत्येकांचे वालीवारस, असाईनीज, एकिजक्युटर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, लिगल रिप्रेजेंटेटीव्ह या सर्वांचा समावेश आहे.

**०१) अ. प्लॉट मिळकतीचे वर्णन :**

तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी, कसबे शहर नाशिक येथील नाशिक महानगर पालिका हड्डीतील मौजे म्हसरूळ चे शिवारातील सर्वे नं. २४८/२ चे मंजुर ले-आउटमधील बिनशेती प्लॉट क्र. ०४ यांसी एकूण क्षेत्र ८१.१२ चौ. मी. यांसी चतु:सीमा पुढील प्रमाणे:-

पुर्वस : लागु प्लॉट नं. ०७

पश्चिमेस : लागु ९.०० मी. कॉलनी रोड

दक्षिणेस : लागु प्लॉट नं. १५ व १६

(०४)

उत्तरेस : लागु प्लॉट नं. ०५

येणेप्रमाणे चतुःसीमेतील प्लॉट मिळकत जल, तरू, काष, पाषाण, निधी निक्षेपांसह तसेच या मिळकतीमध्ये जाणेयेणेचे हक्कांसह सर्व वागवहिवाटीचे मार्गानी वागणेचे हक्कांसह असलेली दरोबरस्त मिळकत.

**०१) ब. करारनाम्याचे विषय असलेल्या रो हाऊस मिळकतीचे वर्णन:**

उपरोक्त कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर नाशिक महानगर पालिका, नाशिक यांनी मंजुर केलेल्या इमारत अभिन्यासानुसार बांधकाम करण्यात येणाऱ्या साई भर्ती रो हाऊस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील प्लॉट क्रमांक ०४ यावरील रो हाऊस मिळकतीचे प्लॉटचे क्षेत्र ८१.१२ चौ. मी. व त्यावरील बांधीव मजल्यांचे एकुण कार्पेट क्षेत्र ६७.२६ चौ. मी.यांसी चतुःसीमा पुढील प्रमाणे :-

पुर्वस : लागु प्लॉट नं. ०७

पश्चिमेस : लागु ९.०० मी. कॉलनी रोड

दक्षिणेस : लागु प्लॉट नं. १५ व १६

उत्तरेस : लागु प्लॉट नं. ०५

येणेप्रमाणे चतुःसीमेतील रो हाऊस मिळकत त्यामध्ये असलेले विजेचे फिटिंग व पाण्याचे फिटिंगसह तसेच सभोवतालचे मोकळी गार्डनचे जागा वापरणेचे हक्कांसह तसेच उपरोक्त मिळकतीमध्ये जाणेयेण्याचे व वागवहिवाटीचे हक्कांसह दरोबरस्त मिळकत.

**०२. मिळकतीचा पुर्व इतिहास :**

उपरोक्त कलम १अ मध्ये वर्णन केलेली प्लॉट क्र. ०४ ची मिळकत सौ. भार्गविन किरणकुमार पटेल यांची सर्वस्वी मालकीची असुन सदर मिळकत त्यांनी मे. रिअल लॅण्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार, श्री. विक्रांत सूर्यकांत बागड व इतर ०२ यांचेकडुन नोंदणीकृत फरोक्त खरेदीखताचे दस्तऐवजान्वये दि. ०६/०७/२०२३ रोजी लिहुन व मे. सह-दुय्यम निबंधक सो., नाशिक-०३ यांचे कार्यालयात दि. ०७/०७/२०२३ रोजी अनु. नं. ६७९६/२०२३ अन्वये नोंदवुन घेतलेले आहे. त्यानुसार उपरोक्त प्लॉट मिळकतीचे कायदेशीर मालक व कब्जेदार या नात्याने ७/१२ सदरी मालकी हक्क सदरी सौ. भार्गविन किरणकुमार पटेल यांचे नांवे नोंद दाखल झालेली असुन सदर मिळकत आमचे कब्जात व उपभोगात आहे. सदर प्लॉट मिळकत कायमस्वरूपी बिनशेतीकडे वर्ग करण्यात आलेली असुन प्लॉट मिळकतीचे बिनशेती वापराबाबत परवानगी मे. तहसिलदार साहेब, नाशिक यांचेकडील

(०५)

आदेश क्र. जमा-१/४२-बी/एसआर/१०४/२०२२ अन्वये दि. १८/०२/२०२२ नुसार मिळालेली असुन बिनशेतीकडे वर्ग झालेली आहे. तसेच सदरहु मिळकतीचे ले-आउट प्लॅन नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जा. नं./ननीवी/अंतिम/१७८/२०२३ अन्वये दि. १०/०३/२०२३ रोजी अंतिम मंजुर केलेला आहे. उपरोक्त प्लॉट मिळकतीचे मालक व विकसनकर्ता या नात्याने प्राप्त हक्क व अधिकारांनुसार सदरहु प्लॉट मिळकतीवर बांधकाम करण्याचा, तसेच सदरहु बांधकाम विक्री करण्याचा, तसेच सदरहु बांधकाम खरेदीदारांकडुन रक्कमा स्विकारण्याचा, त्यांना पावत्या देण्याचा, सदरचे बांधकाम खरेदीदारांसोबत करारनामे, खरेदीखवत, गहाणखवते व इतर अनुषंगीक दस्तऐवज लिहुन देण्याचा व सदरचे दस्तऐवज मे. दुय्यम निबंधक सांगे, नाशिक यांचे कार्यालयात हजर करून नोंदवुन देण्याचा व कबुल करण्याचा आम्हाला हक्क व अधिकार आहे. प्रस्तुत हक्क व अधिकारांनुसार आम्ही वर वर्णन केलेली प्लॉट मिळकतीचे मालक या नात्याने विकसीत करण्याचे ठरविले. त्यानुसार, वर कलम ०१अ यांत वर्णन केलेल्या प्लॉट क्र. ०४ या मिळकतीवर आम्ही बिल्डींग प्लॅन मंजुर करून निवासी रो हाऊस मिळकतीचे बांधकाम करण्याचे ठरविले त्यानुसार प्लॉट मिळकतीचे क्षेत्र व मंजुर एफ.एस.आय. नुसार आम्ही नियोजीत इमारतीचे बांधकामाचे अभिन्यास तयार करून तो नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडे मंजुरीसाठी सादर केला सदरहु इमारत अभिन्यास नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचे पत्र क्र. एनएमसीबी/बी/२०२३/एपीएल/०८९४५ अन्वये दि. ०४/०८/२०२३ नुसार मंजुर करण्यात आलेला आहे. वर कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर बांधकाम करण्यात येणाऱ्या व वर कलम १ब मध्ये वर्णन केलेली रो हाऊस मिळकत तुम्ही तुमच्या मनाने पसंत करून मिळकतीचे टायटल संदर्भात कागदपत्रे बघुन मिळकतीचे टायटल संदर्भात खात्री केलेनंतर आमचेपासुन खरेदी करण्याबाबत प्रस्ताव मांडला त्यानुसार आपणा उभयतांत झालेल्या बोली बैठकीनुसार सदरहु रो हाऊस मिळकत तुम्ही खरेदी करण्याचा व आम्ही तुमचेलाभात विक्री करण्याचे आपणा उभयतांत ठरले त्यानुसार सदरहु रो हाऊस मिळकतीचे विक्रीबाबतचे करारनामा तुमचेलाभात लिहुन व नोंदवुन देत आहोत ते येणेप्रमाणे :-

### अटी व शर्ती

०१. उपरोक्त कलम ०१ ब मध्ये वर्णन केलेली रो हाऊस मिळकत आम्ही तुम्हाला विक्री करण्याचे ठरविले असुन सदरहु मिळकतीचे आपणा उभयतांत किंमत रक्कम रु. ३२,००,०००=०० (रक्कम रु. बत्तीस लाख मात्र) ठरलेली असुन सदरची रक्कम ही आजचे प्रचलित बाजार भावानुसार लागणारे खर्चाचा विचार करता योग्य वाजवी आहे. किंमतीबाबत आमची व तुमची यांची काहीएक तक्रार नाही. सदरहु किंमतीपैकी पुढीलप्रमाणे रक्कम आम्हाला तुम्ही दिलेली आहे ते येणेप्रमाणे:

(०६)

## रक्कम रूपये तपशिल

=०० अक्षरी रूपये मात्र

इंडिया यांचे दि. / / २०२४ चे चेक क्र.  
अन्वये मिळाले व ते पावले.

=०० अक्षरी रूपये मात्र

वर नमुद केल्याप्रमाणे रक्कम रू. मात्र आम्हाला  
तुमचेकदुन मिळाली असुन त्याबाबत काहीएक तक्रार नाही. तसेच ठरलेल्या  
किंमतीपैकी पुढील प्रमाणे तुमचेकदुन येणे रक्कम रूपये =०० (रक्कम  
रू. मात्र) कामाच्या प्रगतिनुसार आम्ही ज्याप्रमाणे मागणी करू  
त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला अदा करावयाचे आहे. यदाकदाचीत सदरहु रक्कम देण्यास  
विलंब झाल्यास सदरहु विलंबीत कालावधीसाठी हप्त्याचे रक्कमेवर द.सा.द.शे. २४%  
व्याज नुकसान भरपाई म्हणुन आम्हाला देण्याचे तुम्हाला मान्य व कबुल आहे.  
तसेच सदरहु मुदतीत तुम्ही आम्हाला सदरहु रक्कम वेळचे वेळेस न दिल्यास सदरचा  
करारनामा आम्हाला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता कायम स्वरूपी रद्द  
बादल करण्याचे हक्क व अधिकार राहतील. वरील दोन्ही शर्तीपैकी कोणत्या शर्तीचा  
वापर करावयाचा हे आमचे वर अवलंबुन असेल. अशावेळी तुम्ही आमचेकडे  
वेळोवेळी जमा केलेली रक्कम ५% वजा करून तुम्हास बिनव्याजी परत करण्यात  
येईल. मात्र तुम्हाला सदरहु करारनामा रद्द करावयाचा असल्यास आम्हाला १५  
दिवसांचे मुदतीचे नोटीस देणे बंधनकारक राहील. त्यानंतर सदरहु मिळकतीशी  
तुमचा कुठलाही हक्क व हितसंबंध राहणार नाही.

०२. उपरोक्त वर नमुद केलेल्या रो हाऊस मिळकतीच्या किंमतीमध्ये खालील प्रमाणे  
गोष्टीचा समावेश आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे,

ए. इलेक्ट्रीक मीटर व डिपॉँझीट व इलेक्ट्रीक कनेक्शन खर्च.

बी. वॉटर मीटर बसविणेकामी येणार खर्च.

सी. प्लॉट मिळकतीवर लिहुन घेणार यांचे मालकीचे क्षेत्रावर नांव  
लावण्याचा खर्च.

डी. शासनाने किंवा नाशिक महानगर पालिका, नाशिक यांनी अन्य कोणत्याही  
कराची मागणी केली तर त्याकामी येणारा खर्च त्यातील सामाईक  
हिश्याची रक्कम तुम्ही अलहिदा करण्याचे मान्य व कबुल केलेले आहे.

तसेच भविष्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अथवा महानगर पालिकेने काही  
नव्याने डिपॉँझीट मध्ये वाढ केल्यास त्याची रक्कम ठरलेल्या किंमती व्यतीरिक्त तुम्ही

आम्हाला वेगळी द्यावयाची आहे. त्यानंतर देखील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे व महानगर पालिका, नाशिक यांचे वेळोवेळी बदलणारे नियम तुमचेवर बंधनकारक राहतील तसेच कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीसाठी आम्ही विद्युत मिटर व पाण्याचे मिटर बसविल्यानंतर सदरचे मिटरमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा केल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चाची तसेच दंडाची तसेच परीणामांची संपुर्ण जबाबदारी तुमची राहील तसेच आकारण्यात येणारे विद्युत शुल्क व पाणी बिल तुम्ही स्वखर्चाने भरणा करावयाचे आहे. त्याचेशी आमचे काहीएक संबंध राहणार नाही. ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे.

०३. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीवर तुम्हाला आवश्यक असल्यास कोणत्याही वित्तीय संस्थेकडून अगर बँकेकडून कर्ज घेण्यास आमची संमती राहील. त्याकामी आवश्यक त्या त्या कागदपत्रांची पूर्तता लिहून देणार हे करून देतील मात्र त्याकामी येणारा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी ही तुमची वैयक्तिक राहील. तसेच सदरहु कर्जाचा बोजा हा फक्त तुम्हाला वाटप करण्यात येणाऱ्या रो हाऊस मिळकतीवरच राहील या कर्जाशी इमारती मधील रो हाऊसधारकांचा काही एक संबंध राहणार नाही. सदरहु कर्जाचे हस्ते भरण्याची संपुर्ण जबाबदारी ही तुमची वैयक्तिक राहील. तसेच वर कलम १ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकती संदर्भात तुमचे नांवे कर्ज मंजुर झालेनंतर तुम्ही आमचे नांवे सदरहु मंजुर कर्जाचा चेक कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता व कोणत्याही प्रकारच्या सबी न सांगता कर्ज घेतलेल्या वित्तीय संस्थेकडून काढुन आम्हाला द्यावयाचे आहे. किंवा तुम्हाला कर्ज घ्यावयाचे नसल्यास अशावेळी तुमचेकडे राहीलेल्या रक्कमेची दुसरी व्यवस्था करून ठरलेल्या मुदतीत तुम्ही आम्हाला अदा करावयाची आहे.
०४. उपरोक्त कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे ठरविण्यात आलेल्या किंमतीचा संपुर्ण भरणा आम्हाला प्राप्त झाले शिवाय सदरहु मिळकतीचा कब्जा तुम्हाला दिले जाणार नाही. मिळकतीचे किंमतीचा संपुर्ण मोबदला मिळाले शिवाय सदरहु मिळकतीमध्ये तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचे हक्क व अधिकार प्राप्त होणार नाही. तसेच या करारनाम्याच्या आधारे तुम्हाला सदरहु रो हाऊस मिळकतीचा व्यवहार अन्य इसमांबरोबर करता येणार नाही. तसेच सदर मिळकत भाडेतत्वावर देता येणार नाही ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे. रो हाऊस मिळकतीचे ठरलेल्या किंमतीचा संपुर्ण भरणा तुमचे कडुन आम्हाला मिळाले नंतर व इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले नंतर सदरहु मिळकतीचा कब्जा तुम्हास देण्यात येईल. मात्र किंमतीचे संपुर्ण रक्कम अदा केले नंतर त्यामध्ये काही फिनीशींग राहीले असल्यास ते करून सदर मिळकतीचा कब्जा ०१ महीन्याचे मुदतीत देण्यात येईल व सदरहु रो हाऊस मिळकतीचा कब्जा घेते वेळी आम्ही तुमचे लाभांत योग्य ती कब्जा पावती करून द्यावयाची आहे.
०५. उपरोक्त वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीचे कब्जाची मुदत

ही जर कच्या मालाचा तुटवडा, मजुरांची कमतरता, नैसर्गिक आपत्ती किंवा वाहतुकदारांचा संप, दैवी प्रकोप व इतर अनुषंगीक कारणांमुळे दिलेल्या मुदतीत बांधकाम पुर्ण करू न शकल्यास सदरची मुदत ही आपसात बोलणीकरून उभयतांचे संमतीने वाजवी प्रमाणांत वाढविण्यांत येईल.

०६. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेली मिळकतीचा उपभोग तुम्ही तसेच तुमचे कुटूंबातील घटकांनी किंवा त्यांचे वतीने राहणाऱ्या व्यक्तींनी राहणे करीताच करावयाचा आहे किंवा द्यावयाचा आहे. सदरहु मिळकतीचा वापर कोणत्याही प्रकारचे अवैध कामासाठी करावयाचा नाही. तसेच सदरहु मिळकतीचे भिंती सामाईक असुन सदरहु मिळकतीचे बांधकामात कोणतेही फेरबदल करावयाचे नाहीत ज्यायोगे महानगरपालिकेकडुन आमचे विरुद्ध काही कारवाई केली जाईल. तसेच सदरहु रो हाऊस मिळकतीचा वापर करतांना इमारती मधील इतर सभासदांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे.
०७. सदरहु मिळकतीचे बांधकामाचे संदर्भात ताबा घेण्या अगोदर तुमची तक्रार असल्यास ती योग्य व बरोबर असले बदल खात्री करून आम्ही त्याचे निराकरण करून घ्यावयाचे मान्य करतो परंतु मिळकतीचे प्रत्यक्ष ताबा स्विकृत केल्यानंतर बांधकामाचे संदर्भात कुठल्याही स्वरूपाची हरकत अगर तक्रार ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच मिळकतीचे संदर्भाने अंतर्गत व बाह्य व्यवस्थापणाचा खर्च करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. तसेच नाशिक शहरच्या हवामानामुळे भिंतींना तडे पडतात व लिकेजच्या देखील अडचणी तसेच समस्या निर्माण होतात सदरहु बाब हि बांधकामाचे दोषाचे नसुन नैसर्गिक घडामोर्डीमुळे घडणारी असुन त्याबाबत तुम्हाला तक्रार करता येणार नाही. उपरोक्त बाबींबाबत तुम्हाला म्हणजेच लिहून घेणार यांना लिहून देणार म्हणजेच आम्ही यांनी पुर्व कल्पना व माहिती दिलेली असुन त्याबाबत तुमचे काहीएक तक्रार अगर हरकत नाही.
०८. तसेच वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीचे टायटल संपुर्णपणे निर्वेध व बिनबोजाचे आहे. सदर मिळकतीवर गहाण, दान, लिज, लिन, अन्न वस्त्र तारण, बक्षिस मृत्युपत्र, वारस, जस्ती, जामीनकी, कोर्टवाद अगर असा अन्य कुठलाही बोजा नाही. मिळकतीवर आमचे व्यतीरिक्त कोणीही आपला हक्क हितसंबंध कब्जा मालकी सांगत नाही. मिळकतीवर बँक कर्ज, अथवा त्यासाठी तारण असा बोजा नाही. मिळकती संबंधाने कुठल्याही कोर्टात दावा न्यायप्रविष्ट नाही अगर मिळकत विक्री करू नये असा कुठल्याही कोर्टाचा मनाई हुक्म नाही. अशा प्रकारे उपरोक्त मिळकत पुर्णपणे निर्वेध व बिनबोजाची आहे हे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगून भरवश्याने लिहून दिले आहे. तथापी सदर मिळकतीवर कुठल्याही बोजा आढळून आल्यास, अगर आमचे मालकीचे हक्क, अगर कब्जा

(०९)

बाबत वाद उत्पन्न झाल्यास त्याचे निवारण आम्ही आमचे पदर खर्चाने करून देवु.  
त्याची तुम्हास तोषीस लागू देणार नाही.

०९. उपरोक्त वर कलम ०१ब यांत वर्णन केलेली जागेचे बांधकाम पुर्ण होउन जागा तयार आहे तसे वर नमुद केलेल्या पत्यावर कळविताच तुम्ही आम्हाला त्यावेळी देय असलेल्या संपुर्ण रक्कमा घावयाच्या आहेत. अन्यथा या करारातील वर नमुद केलेल्या अटी व शर्तीस पात्र राहुन सदरचा करारनामा रद्द होईल याची तुम्हाला कल्पना दिलेली आहे. तसेच जागा बांधुन तयार होताच सदर जागेवरील कर, बिनशेती कर, उपकर व त्या अनुशांगिक कराचा भरणा तुम्ही संबंधीत संस्थेला भरावयाचा आहे. त्याची जबाबदारी आमचेवर राहणार नाही. मात्र यदाकदाचित आम्ही तुमचे करीता टँक्स भरले तर ते नियुक्त दराने व्याजासह तुमचेकडुन वसुल करण्याचा हक्क आम्हाला राहील व तसे तुमचे व आमचे दरम्यान स्पष्टपणे ठरलेले आहे.
१०. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीचे क्षेत्रफळ कार्पेट अशा स्वरूपात मोजण्यात येईल. त्यामध्ये मिळकतीवर तसेच आजुबाजुच्या मोकळ्या जागेवर (गार्डन स्पेस), पोर्च वर तुमचा मालकी हळाने अधिकार राहणार आहे. त्या प्रमाणे तुम्ही सदर मोकळ्या जागेचा वापर करावयाचे आहे. परंतु तुम्हाला देण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर तुम्हांस कोणत्याही स्वरूपाचे जादा बांधकाम किंवा छत बांधुन व त्याचे भिंत बांधकाम वाढवुन त्याचे रूपांतर खोलीमध्ये करण्याचे नाही हे तुम्ही या कराराने मान्य कबुल केलेले आहे. सदर रो हाऊस मिळकतीचे दर्जा व प्रत (कालिटी), टायटल, क्षेत्राचे मोजमाप करून तुम्ही पुर्णपणे खात्री करून घेतलेले असुन त्याबाबत तुमची काहीएक तक्रार राहिलेली नाही. तसेच रो हाऊस मिळकतीचे नुकसान तुमचे गैरवापरामुळे झाले असल्यास अथवा इतरांच्या जागेला नुकसान पोहोचले असल्यास त्यामुळे इमारतीचे काही नुकसान झाले असल्यास ते नुकसान दुर करून देण्याची जबाबदारी आमचेवर राहणार नाही.
११. तुम्हाला वर कलम ०१ब यांत वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीमध्ये येणारे स्वतंत्र बाल्कनी/टेरेसमध्ये तुम्ही बेकायदेशीर कचे अथवा पक्के बांधकाम करून बाल्कनी/टेरेस बंद करून घ्यावयाचे नाही अथवा अन्य कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर बांधकाम जसे बाथरूम, संडास अशा स्वरूपाचे बांधकाम करावयाचे नाही. तसेच तुम्हांस देण्यात येणाऱ्या रो हाऊस लगत जी ओपनस्पेस, बाल्कनी/टेरेस देण्यात येणार आहे ती तुम्ही छत करून व त्याचे भिंत बांधकाम वाढवुन त्याचे रूपांतर बेकायदेशीर खोली मध्ये तुम्हाला करता येणार नाही.
१२. तसेच सदरहु मिळकतीचे कब्जा घेतलेनंतर उपरोक्त मिळकती संदर्भात आकारले जाणारे कर जसे घरपट्टी, पाणी बिल, विद्युत बील व इतर वैयक्तीक खर्च करण्याची जबाबदारी तुमची राहील त्याची कुठलीही तोशीष आम्हास लागणार नाही. तसेच

(१०)

वर कलम ०१ अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा येणारा बिनशेती साराचा खर्च रो हाउस धारकांनी एकत्रितरित्या भरणा करावयाचा आहे. त्याचेशी आमचा काहीएक संबंध राहणार नाही.

१३. सदर वर कलम ०१अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर ज्या इमारतीचे बांधकाम होत आहे त्यास “साई भक्ती रो हाऊस” असे नांव देण्यात आलेले आहे.
१४. उपरोक्त कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे करारनाम्याचा खर्च नोंदणेसाठी आवश्यक मुद्रांक शुल्क, अधिभार, नोंदणी फी भरणा, वकील फी, टायर्पीग, झेरॉक्स, इत्यादी संपुर्ण खर्च करण्याची संपुर्णतः जबाबदारी लिहुन देणार यांची म्हणजेच आमची आहे व तो आम्ही केलेला आहे. मात्र, सदर मिळकतीचे खरेदीखत नोंदवितेवेळी करावा लागणारा सर्व खर्च तुम्ही म्हणजेच लिहुन घेणार यांनी करावयाची आहे. त्याची कुठलीही तोषीस आम्हाला लागणार नाही. हि बाब तुम्हाला व आम्हाला मान्य व कबुल आहे.
१५. सदरचा करारनामा तुमचेवर, आमचेवर तसेच तुमचे व आमचे वालीवारसांवर बंधनकारक आहे व राहील.

### परिशिष्ट

लिहुन घेणार यांना देण्यात यावयाच्या कलम ०१ब मध्ये वर्णन करण्यात आलेल्या रो हाउस मिळकतीमधील सुखसोयी व सुविधा

१. आर. सी.सी. स्ट्रक्चर व भिंत विट बांधकामात.
२. भिंतीला बाहेरून सॅन्ड फिनीश फ्लास्टर व सिमेंट पैंट कलर मध्ये
३. भिंतीला आतुन नेरू फिनीश फ्लास्टर
४. आत मधील सर्व भिंतींना इमल्शन व छताला व्हाईट इमल्शन.
५. मुख्य दरवाजा चौकट लाकडी व इतर दरवाज्याचे चौकट आर.सी.सी असतील तसेच सर्व दरवाजे फलश डोअर असतील.
६. हॉल व बेडरूम मध्ये स्पारटेक टाईल्स व स्कर्टीग बसविण्यात येतील.
७. खिडक्या पावडर कोटींग व श्री ट्रैक ऑल्युमिनीयम स्लाइडिंग व सेफ्टी ग्रील असतील.
८. बाथरूम मध्ये सात फुट उंची पर्यंत ग्लेज्ड टाईल्स व तळाला स्पारटेक टाईल्स बसविण्यात येतील.

(११)

९. संडास मध्ये चार फुट उंची पर्यंत ग्लेज्ड टाईल्स व तळाला स्पारटेक टाईल्स बसविण्यात येतील.
१०. योग्य रचनेप्रमाणे ग्रीन मार्बल टॉप किचन ओटा आणि स्टेनलेस स्टीलचे सिंक व किचन ओट्याचे वर खिडकीपर्यंत ग्लेज्ड टाईल्स बसविण्यात येतील.
११. किचन व बेडरूम मध्ये एक आर.सी.सी. लॉफ्ट.
१२. ओव्हरहेड व अंडरग्राउंड पाण्याचे टाकी असेल व बाथरूम, किचन व संडास मध्ये योग्य रचनेप्रमाणे एक नळ असेल. तसेच नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचे स्वतंत्र नळ कनेक्शन तळाचे पाण्याचे टाकी पर्यंत असेल व पहिल्या मजल्यामध्ये असलेले संडास मध्ये फ्लश टँक देण्यात येईल.
१३. बाथरूम व संडास मध्ये पी. व्हि. सी. प्लंबिंग कन्सील्ड फिटींग करण्यात येईल.
१४. सदरहु संपुर्ण रो हाउस मिळकतीमध्ये लाईट फिटींग कन्सील्ड करण्यात येईल तसेच प्रत्येक खोली मध्ये एक लाईट पॉर्ट, पंखा पॉर्ट व हॉल मध्ये स्वतंत्र टि. व्ही. पॉर्ट देण्यात येईल तसेच बाथरूम मध्ये गिझर फिटींग साठी स्वतंत्र पॉवर पॉर्ट देण्यात येईल परंतु गिझर नसेल.
१५. हॉल मध्ये पी.ओ.पी.

येणेप्रमाणे रो हाउस विक्रीचे करारनाम्याचे दस्त तुम्ही व आम्ही यांनी राजीखुशीने व स्वसंतोषाने दोन साक्षीदारां समक्ष वाचून पाहून सह्या करून लिहून दिला असे व त्यानंतर मे. दुव्यम निबंधक सां., नाशिक यांचे कार्यालियात समक्ष हजर राहुन त्यांचे समक्ष सह्या करून नोंदवुन दिला असे.

हा रो हाउस विक्रीचा करारनामा.

ता. म.,

नाशिक.

सौ. भार्गवेन किरणकुमार पटेल,  
(लिहून देणार)

( १० )

श्री. कामेश्वर सावंत जोपळे,  
(लिहुन घेणार)

साक्षीदार :-

१ ) \_\_\_\_\_

२ ) \_\_\_\_\_